

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ६

सभावृत्तांत

दिनांक - २०/११/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २०/११/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

- | | | | |
|----|---------------------------|---|--------|
| १. | मा.ताकवणे नंदा विकास | - | सभापती |
| २. | मा.आर.एस.कुमार | | |
| ३. | मा.पांढरकर निलेश शंकरराव | | |
| ४. | मा.भारती फरांदे | | |
| ५. | मा.लोखंडे गोरक्ष जाकाराम | | |
| ६. | मा.भाईर भाऊसाहेब सोपानराव | | |
| ७. | मा.म्हेत्रे सुरेश रंगनाथ | | |
| ८. | मा.कुटे चारुशीला प्रभाकर | | |

मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

खालील प्रमाणे सुचना मांडणेत आली.

सुचक - मा.गोरक्ष लोखंडे

अनुमोदक - मा.निलेश पांढरकर

मा.विधी समिती सभेची दि.२०/११/२०१५ ची सभा शनिवार दि.२१/११/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत तहकूब करणेत यावी.

सदर सुचना सर्वानुमते मान्य झाली.

मा.सभापती - शनिवार दि.२१/११/२०१५ रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ६

सभावृत्तांत

(दिनांक २०/११/२०१५ ची तहकूब सभा)

दिनांक - २१/११/२०१५

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची दिनांक २०/११/२०१५ ची तहकूब सभा शनिवार दिनांक २१/११/२०१५ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा.ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा.आर.एस.कुमार
३. मा.पांढरकर निलेश शंकरराव
४. मा.भारती फरांदे
५. मा.लोखंडे गोरक्ष जाकाराम

याशिवाय मा.उबाळे - प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ), मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.काटकर - प्रशासन अधिकारी (प्रशासन) हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

दिनांक ०६/११/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ५) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक : २३

विषय क्रमांक : १

दिनांक : २१/११/२०१५

विभाग - माध्यमिक शिक्षण

सुचक : मा.भारती फरांदे

अनुमोदक : मा.गोरक्ष लोखंडे

संदर्भ : मा.अति.आयुक्त यांचे पत्र क्र.माध्य/शि/१/कावि/१०६७/२०१५, दि.२१/१०/२०१५

मा.अति.आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने १८ माध्यमिक विद्यालये कार्यरत आहेत. सदर विद्यालयांपैकी माध्य.विद्या. कासारवाडी, संत तुकारामनगर, नेहरूनगर, भोसरी, निगडी, थेरगाव, काळभोरनगर, पिंपळे सौदागर व क्रीडा प्रबोधिनी विद्यालय या ०९ विद्यालयात इ.५ वी ते ७ वी चे वर्ग आहेत. सदर विद्यालयांपैकी

तुर्त माध्य. विद्या. कासारवाडी, माध्य. विद्या. नेहरूनगर, माध्य. विद्या. संत तुकारामनगर या तीन विद्यालयातील इ.५ वी ते ७ वी चे वर्ग (शिक्षकासह) प्राथमिक शिक्षण मंडळाकडे वर्ग करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

सदरचा सभावृत्तांत आज दिनांक / /
रोजी झालेल्या सभेत कायम करणेत आला असे.

सभापती

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/७९९/२०१५
दिनांक : २३/११/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.